

वन बंधू कल्याण योजनाअंतर्गत सन २०१४-१५
करीता निधी वितरणास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रिय-२०१५/प्र.क्र.७३/का.-१९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: १४/१२/२०१५

वाचा -

१. आदिवासी विकास विभागाचे पत्र क्र.केंद्रीय २०१५/प्र.क्र.७९/का-१९ दि.१५/१०/२०१५
२. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.१७०१४/०७/२०१४-SG-II, दि.३०/१२/२०१४
३. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.१७०१४/०७/२०१४-SG-II, दि.२६/०२/२०१५
४. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१५/प्र.क्र.८/का-६, दि.११/१२/१५

प्रस्तावना(Preamble) -

केंद्र शासनाने वन बंधू कल्याण या योजनेखाली सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण रु. १०००.०० लक्ष किंमतीच्या प्रस्तावांना मंजूरी देवून रु. १०००.०० लक्ष निधी वाचा क्र.२ व ३ अन्वये वितरीत केला आहे. सदर निधी वाचा येथिल क्र.४ नुसार आयुक्त आदिवासी विकास यांना वितरीत केलेला आहे. सदर वितरीत निधी तो ज्या कामांकरीता मंजूर करण्यात आला आहे, त्याचा कामांवर खर्च करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणेस सुपूर्द करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.

शासन निर्णय (Government resolution)-

शासन आता या निर्णयाद्वारे केंद्र शासनाने वन बंधू कल्याण या कार्यक्रमाखाली सन २०१४-१५ करिता मंजूर एकूण रु. १०००.०० लक्ष निधीपैकी वितरीत केलेला निधी पुढील योजनांवर खर्च करण्यास याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

Sr. No.	Items	Sanctioned Grant (GoI)	Proposed Activities	Proposed Fund Allocation (Rs.in Lakh)
1	Quality and sustainable employment	300.00	Financial assistance for establishment of poultry farming units :50 (Rs. 1.18 Lac/ : 200 Birds and shed)	58.98
			Establishment of fruit processing units / clusters	215.18
			Tribal Tourism development at Toranmal and Narmada river	25.84
2	Quality & Higher Education	10.00	Establishment of E-learning / small science centers in Ashram schools	10.00

3	Housing for all	100.00	Financial assistance to 1000 APL families (Annual income less Rs.1 Lacs) for construction of pakka houses	100.00
4	Safe drinking water for all	25.00	Installation of solar based / dual hand pumps in Padas / villages	25.00
5	Irrigation	100.00	Construction of gabbian structures	100.00
6	All weather roads with connectivity to the nearby town/cities	100.00	Construction of village /pada approach roads	100.00
7	Universal Availability of electricity	50.00	Conversion of un-electrified remote villages/ padas in solar villages	50.00
8.	Health for all	35.00	ANM / medical services in Ashram schools and nearby area	20.00
			Provision of accidental insurance cover to tribal population (BPL & APL) by subscription to Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)	15.00
9.	Promotion and conversation of the tribal cultural heritage	80.00	Documentary preparation of tribal culture, heritage of Dhadgaon	25.00
			Organizing Traditional festival like Holi	20.00
			Establishment of Museum in nearby Govt office premises	35.00
10	Promotion of sports in tribal area	15.00	To arrange Training camp for the students to get admission in Krida Prabodhini.	15.00
11	Robust institutional mechanism to roll the vehicle of development with sustainability	185.00	Formation of PMU (Project Management and Monitoring Unit) for implementation monitoring of the project	185.00
			Hiring Subject Matter experts and support staff	
			Providing IT hardware , computer stationary etc	
		1000.00		1000.00

उपरोक्त रु. १०००.०० लक्षचा खर्च मागणी क्र. टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उप योजनांतर्गत योजना (०१) (५८) वन बंधू कल्याण योजना (केंद्रिय) ३१ सहायक अनुदाने- २२२५ डी ७०७ यामधील सन २०१५-१६ मध्ये अर्थसंकल्पित तथा वितरीत केलेल्या निधीतून करण्यात यावा.

उपरोक्त मंजूर करण्यात आलेले अनुदान ते ज्या बाबींसाठी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे, त्याच बाबींचे सविस्तर मार्गदर्शक प्रस्ताव तात्काळ सादर करून त्यास शासन मान्यता प्राप्त झाल्यानंतर बाबनिहाय खर्च करावे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३२२/व्यय-१४, दिनांक २७.११.२०१५ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२१४११५१०७८५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोजकुमार महाले)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
३. अवर सचिव, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
४. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
७. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
९. नियोजन विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. उप सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
११. कार्यासन अधिकारी, का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.